12th November, 2022

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir(s),

Sub:- Newspaper advertisement for Financial Result.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of Un-Audited Financial Result for the second quarter and half year ended 30th September, 2022, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 12th November, 2022 and
- Mumbai Lakshyadeep, on 12th November, 2022.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

Maulik Dave

Whole-time Director

Encl.: as above

MUMBAI 400001

Sales Office: C/2, Skyline Welthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (w), Mumbai - 400 086. Tel.: (022) 2511 2194 / 95

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3290/2022 Date: - 09/11/202
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Deemed Conveyance Application No. 128 of 2022

Meridien Apartment No. 4 Co-op. Hsg. Soc. Ltd., Through its Secretary/Chairman, Treasurer. Meridien Apartments, Bldg, No. 4, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058.Applicant. Versus. 1) M/S. S. N. Desai Hospitality & Developers Pvt. Ltd. - 400058.Applicant. Versus. 1) M/S. S. N. Desai Hospitality & Developers Pvt. Ltd. (Formerly Known as M/s. S. N. Desai & Co.) Shyam Nagar. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058. 2) M/s, Syndicate Builders. Last known address:- Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 3).M/s. Rakesh Kamal Builders & Finance Pvt. Ltd. Veera Bros. Compound, Veera Desai Road, Amboli, Andheri (West), Mumbai - 400058. 4) Meridien Apartment No. 2 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartment No. 3 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartment No. 3 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments. Apartment No. 3 C.H.S. Ltd. Inrough its Secretary/Chairman, Meridien Apartments No. 5 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments No. 5 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 5. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai -400058. 7) Meridien Apartment No. 1 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai -400058. 8) Vasant Milestone C.H.S. Ltd. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. ... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring about 1389.66 Sq.Mtrs. plus 245.23 Sq.Mtrs. (i.e. proportionate rights in R.G. Area) aggregate total 1634.89 Sq.Mtrs. out of total admeasuring about 8973.40 Sq.Mtrs. for total admeasuring about 8973.40 Sq.Mtrs. from land bearing C. T. S. No. 1/B of Revenue Village - Ambivali Taluka -Andheri, City Survey Office - Andheri, with building standing thereon namely "Meridien Apartment No. 4" Co-Operative Housing Society Ltd.; situated at Meridien Apartments, Bldg. No. 4. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058. in Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban; in favour

The hearing in the above case has been fixed on 28/11/2022 at 3.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3). Mhada Building, Ground Floor, Room No 69, Bandra (E), Mumbai - 400051

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Deemed Conveyance Application No. 129 of 2022

Meridian Apartment No. 5 Co-operative Housing Society Ltd. Through its Secretary/
Chairman/ Treasurer. Meridien Apartments, Bldg. No. 5, Veera Desai Road, Andheri (West),
Mumbai 400058. ...Applicant. Versus. 1) M/s. S. N. Desai Hospitality & Developers Pvt.
Ltd. (Formerly Known as M/s. S. N. Desai & Co.) Shyam Nagar, Veera Desai Road, Andheri
(West), Mumbai - 400 058. 1) M/s. Syndicate Builders. Last known address: Veera Desai
Road, Andheri (West). Mumbai - 400058. 2) M/s. Rakesh Kamal Builders & Finance

Road, Andheri (West). Mumbai - 400058. 2) M/s. Rakesh Kamal Builders & Finance

Pvt. Ltd. Veera Bros. Compound, Veera Desai Road, Amboli, Andheri (West), Mumbai

Pvt. Ltd. Veera Bros. Compound, Veera Desai Road, Amboli, Andheri (West), Mumbai - 400058. 3) Meridien Apartment No. 2 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 2 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 4) Meridien Apartment No. 3 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments. Bldg. No. 3, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 5) Meridien Apartment No. 4 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 4, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 6) Meridien Apartment No. 1 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 7) Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 7) Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. (Operant Veera Desai Road, Andheri (We

Ltd. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058.Opponents, and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of

hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring about 1128.10 Sq.Mtrs. plus 199.08 Sq.Mtrs. (i.e. proportionate rights in R.G. Area) aggregate total 1327.18 Sq.Mtrs. out of total admeasuring about 8973.40 Sq,Mtrs. from land bearing C. T. S. No. 1/B of Revenue Village - Ambivali Taluka -Andheri, City Survey Office - Andheri; with building standing

thereon namely "Meridian Apartment No. 5" Co-Operative Housing Society Ltd.; situated at Meridian Apartments, Bldg. No. 5, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058.. in Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.; in favour of the Applicant

The hearing in the above case has been fixed on 28/11/2022 at 3.00 p.m. District Deputy

Sd/-

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority,

U/s 5A of the MOFA, 1963.

(Rajendra Veer)

Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3). Mhada Building, Ground Floor, Roon No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

(Seal)



No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3291/2022

(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

SKYLINE MILLARS LIMITED

Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR SIX MONTHS ENDED 30TH SEPT, 2022

(Rs. In Lacs							(Rs. In Lacs)
Sr.		Quarter Ended Half Year Ended					Year Ended
No.	Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	9.96	25.50	177.57	35.46	186.33	207.09
2	Total Expenses	67.14	42.98	35.20	110.12	62.66	124.49
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(57.18)	(17.48)	142.37	(74.66)	123.67	82.60
4	Exceptional items	-	-	-	-	-	-
5	Profit / (Loss) before tax (3 - 4)	(57.18)	(17.48)	142.37	(74.66)	123.67	82.60
	Tax Expense	-	-	-	-	-	
	(Excess)/Short Tax Provision of earlier years	-	-	-	-	-	(0.22)
6	Total Tax Expense	-	-	-	-	-	(0.22)
7	Profit / (Loss) for the period from continuing operations (5 - 6)	(57.18)	(17.48)	142.37	(74.66)	123.67	82.82
8	Loss from discontinuing operations	(1.82)	(1.76)	(2.22)	(3.58)	(4.25)	(8.14)
9	Profit / (Loss) for the period (7 + 8)	(59.00)	(19.24)	140.15	(78.24)	119.42	74.68
10	Total Other Comprehensive Income	0.01	(0.12)	(0.06)	(0.11)	0.07	0.21
11	Total Comprehensive Income for the period (11+12)	(58.99)	(19.36)	140.09	(78.35)	119.49	74.89
12	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24
13	The second secon						0.050.00
L.	Sheet of the previous accounting year	-	-	-	-	-	2,358.86
14		-	-	-	-	-	-
	a) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for continuing operations) (not annualised)	(0.14)	(0.04)	0.35	(0.19)	0.31	0.21
	b) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for discontinuing operations) (not annualised)	(0.02)	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.02)
	c) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total operations) (not annualised)	(0.16)	(0.05)	0.34	(0.20)	0.30	0.19
	(Rs. In Lacs) No	ites:					

	(HS. IN Lacs	
Particulars	As at 30.09.2022 (Unaudited)	As at 31.03.2022 (Audited)
Total Non-Current Assets	329.58	330.12
Total Current Assets	2,455.03	2,513.53
Total Assets	2,784.61	2,843.64
Total Equity	2,682.79	2,761.10
Total Non-current Liabilities	90.24	57.22
Total Current Liabilities	11.56	25.27
Total Equity & Liabilities	2784.61	2843.64

Place: Mumbai

Date: 11-11-2022

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11th Nov, 2022.
- 2) The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind As') prescribed under section 133 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind As') prescribed under section 133 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016
- 3) The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment
- 4) Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary

For and on behalf of Board of Directors Skyline Millars Limited

> Sd/ Maulik Dave

DIN:01448536 Whole-time Director

20 MICRONS

CIN: L99999GJ1987PLC009768

Regd. Office: 9-10, GIDC Industrial Estate, WAGHODIA, Dist.: Vadodara, 391760, Gujarat, India. **Ph.:** 75748 06350. **Email:** co secretary@20microns.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2022

			Standalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended On	Six Months Ended On	Quarter Ended On	Quarter Ended On	Six Months Ended On	Quarter Ended On	
		30/09/2022	30/09/2022	30/09/2021	30/09/2022	30/09/2022	30/09/2021	
1	Total Income From Operation	15,921.42	31,336.72	13,731.24	18,777.75	37,368.89	16,227.82	
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before tax and exceptional items)	1,332.99	2,803.82	728.80	1,611.34	3,390.27	929.43	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax							
	(after exceptional items)	1,332.99	2,803.82	728.80	1,611.34	3,390.27	929.43	
4	Net Profit for the period after tax							
	(after Exceptional items)	985.69	2,074.91	507.32	1,195.92	2,526.11	657.96	
5	Total Comprehesive Income for the period							
	[Comprising Profit for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	981.74	2,074.19	522.13	1,194.12	2,527.88	670.77	
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 5/-each)	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	
7	Earning Per Share (EPS) (of ₹ 5/- Each)							
	(for continuing and discontinued operations)							
	not annualised							
	(a) Basic	2.79	5.88	1.44	3.37	7.12	1.85	
	(b) Diluted	2.79	5.88	1.44	3.37	7.12	1.85	
	(b) Diluted	2.79	5.88	1.44	3.37	7.12	1.	

- The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the guarter and six months ended on September 30, 2022 and Consolidated Financial results for the quarter and six months ended on September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and website of our company (www.20microns.com)
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 11th Novembe 2022 at Waghodia, Vadodara.

For and on behalf of Board of Directors 20 Microns Limited Raiesh Parikh

Place: Waghodia, Vadodara Date: 11.11.2022

Chairman & Managing Director

DIN: 00041610



Description of the Property, :-

ASIAN HOTELS (NORTH) LIMITED (Owners of Hotel Hyatt Regency Delhi)

CIN: L55101DL1980PLC011037, Registered Office: Bhikaiji Cama Place, M.G. Marg, New Delhi-110 066 Tel: 011 66771225/1226, Fax: 011 26791033 Email: investorrelations@ahlnorth.com; Website: www.asianhotelsnorth.com

EXTRACTS OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(Rs. in lakhs except earning per share)

				Stanua	IOIIE			Consolidated					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
S. No.	Particulars	Three months ended 30/09/2022	Three months ended 30/06/2022	Corresponding three months ended 30/09/2021	Half Year Ended 30/09/2022	Half Year Ended 30/09/2021	Year ended 31/03/2022	Three months ended 30/09/2022	Three months ended 30/06/2022	Corresponding three months ended 30/09/2021	Half Year Ended 30/09/2022	Half Year Ended 30/09/2021	Year ended 31/03/2022
1	Total Revenue	5,999.05	5,359.34	3,708.90	11,358.39	5,026.80	13,461.66	6,020.43	5,359.34	3,708.90	11,379.77	5,026.80	13,477.13
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	(2,992.95)	(3,343.49)	(2,239.59)	(6,336.45)	(6,248.00)	(12,481.15)	(2,983.56)	(3,343.49)	(2,243.73)	(6,327.05)	(6,261.81)	(12,484.07)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(2,992.95)	(3,343.49)	(2,239.59)	(6,336.45)	(6,248.00)	(12,481.15)	(2,983.56)	(3,343.49)	(2,243.73)	(6,327.05)	(38,399.88)	(45,383.01)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(2,992.95)	(3,343.49)	(2,239.59)	(6,336.45)	(6,248.00)	(12,481.15)	(2,983.56)	(3,343.49)	(2,243.73)	(6,327.05)	(38,399.88)	(45,383.31)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2,992.95)	(3,343.49)	(2,239.59)	(6,336.45)	(6,248.00)	(12,439.74)	(2,983.56)	(3,343.49)	(2,243.73)	(6,327.05)	(38,399.88)	(45,341.90)
6	Paid-up equity share capital (Face Value – Rs.10/- each)	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33	1,945.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve)*	(18,580.38)	(18,580.38)	(7,081.47)	(18,580.38)	(7,081.47)	(18,580.38)	(19,502.93)	(19,502.93)	(1,397.23)	(19,502.93)	(1,397.23)	(19,502.93)
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (not annualized):												_
	- Basic (in Rs.)	(15.39)	(17.19)	(11.51)	(32.57)	(32.12)	(64.16)	(15.34)	(17.19)	(11.53)	(32.52)	(197.40)	(233.29)
	- Diluted (in Rs.)	(15.39)	(17.19)	(11.51)	(32.57)	(32.12)	(64.16)	(15.34)	(17.19)	(11.53)	(32.52)	(197.40)	(233.29)

Balances for the quarter and half year ended September 30, 2022 and quarter ended June 30, 2022 represents balances as per the audited Balance Sheet for the year ended March 31, 2022 and balances for the quarter and half year ended September 30, 2021 represents balances as per the audited Balance Sheet for the year ended March 31, 2021 as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirer Regulations, 2015.

Note:

The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on November 11, 2022 The full text of the aforesaid results is available on the Company's website: - http://asianhotelsnorth.com and on the Stock Exchange websites: - www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board of Directors Asian Hotels (North) Limited **AMRITESH JATIA Chairman and Managing Director** DIN: 02781300



Andhra

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH : 104, Ground Floor, Bharat House, Mumbai Samacha

and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002

Marg, Fort, Mumbai-400 023, Maharashtra. • E-mail: samvmumbai@unionbankofindia.bank SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE / MOVABLE PROPERTY
E-Auction Sale Notice for Sale of Immovable / Movable Assets under the Securitisation

read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 NOTICE of 15 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) an luarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secure Creditor, the constructive / POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured creditor), will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" on the dated mentioned below, for recovery of dues as mentioned hereunde to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

\times DATE &TIME OF E-AUCTION FOR PROPERTY : 29.11.2022 at 11.00 a. m. to 01.00 p. m. \times

Name of the Borrower, Co-Applicant & Guarantor/s :- 1. Amount due : Mr. Ganesh R. Nibe. 2. Mr. Kishore Ramesh Nibe 3. Mr. Bhamare ₹ 14,96,23,759.99 Prakash Murlidhar 4. Mrs. Manda Ramesh Nibe 5. Mrs. Maniushal as on 30.09.2022 Nibe 6. M/s. Nibe Motors Pvt. Ltd. 7. M/s. Shri Nivas Electricals and interest GTD. Pvt. Ltd.

Property No. 1:- All the piece & Parcel of Plot No. 126, out of S. No. 302A + 299/2, Behind Swami Samarth Gurukul Pith, Kailas Raja Ngr., Situated at Trimbakeshwar, Tal. Tryambakeshwar, Dist. Nashik & construction thereon, having Area 200 Sq. Mtr. standing in the name of Mrs. Manjusha Ganesh Nibe. The sale notice Dtd. 09.08.2022 stand withdrawn.

Reserve Price: ₹ 32,00,000/- Earnest money to be deposited: ₹ 3,20,000/-Date of demand notice: 01.04.2021; Date of possession notice: 16.06.2021 (Under Physical Possession)

Property No. 2:- All the piece & Parcel of Plot No. 43. Gat No. 312A + 312B + 266 269 + 270 + 275 + 276, Gonde Dumala, Near Shejwalkar Advertising Pvt. Ltd. Darna Road, Shiwar, Tal. Igatpuri & Dist. Nasik, admeasuring 3909.16 Sq. Mtrs. & Construction thereon standing in the name of Nibe Motors Pvt Ltd. Director : Mr. Ganesh Ramesh Nibe.

• Reserve Price: ₹ 1,74,94,000/- • Earnest money to be deposited: ₹ 17,49,000/-Date of demand notice: 01.04.2021; - Date of possession notice: 16.06.2021 (Under Symbolic Possession)

Property No. 3:- All the piece & parcel of Office No. F-01, 1st Floor, "Star Zone" E-1 Building, City Survey No. 4207, 4208, 4209 to 4216, Survey No. 17A/2+17B+17/ C/4+17C/5+6, above passport office, Nasik-Pune Road, At Deolali Shiwar, Nasik Road, Nasik-422 401. Carpet Area: 260.83 Sq. Mts.+ add. 30% Loading 78.24 Sq. Mtr. Total Built up Area: 339.07 Sq. Mtr. i. e. 3649.84 Sq. ft. standing in the name of

■ Reserve Price : ₹ 2,32,10,000/- ■ Earnest money to be deposited : ₹ 23,21,000/-Date of demand notice: 01.04.2021; • Date of possession notice: 16.06.2021 (Under Symbolic Possession)

Property No. 4:- All the piece & parcel of Shop No. 1, 2, 3, 4, & 5, Gr. Flr., "SHUBH BHAGYA" on land Plot No. 1, Sr. No. 15/4, Pakhal Rd., Wadala Shivar, Tal. & Dist. Nashik. standing in the name of of Mr. Ganesh Nibe. Description: • Shop-1 on Gr. Flr.: Area 20.83 Sq. Mtrs.; • Shop-2 on Gr. Flr. : Area 20.83 Sq. Mtrs.; • Shop-3 on Gr. Flr. : Area 20.83 Sq. Mtrs.; • Shop-4 on Gr. Fir. : Area 20.83 Sq. Mtrs.; • Shop-5 on Gr. Fir. : Area 20.83 Sq. Mtrs. • Reserve Price : ₹ 1,06,48,000/- • Earnest money to be deposited : ₹ 10,65,000/-

Date of demand notice: 01.04.2021; • Date of possession notice: 16.06.2021

Property No. 5:- All the piece and parcel of First & Second Floor "SHUBH BHAGYA" on land Plot No. 1, Sr. No. 15/4, Pakhal Road, Wadala Shivar, Tal. & Dist. Nashik. standing in the name of Mr. Ganesh Nibe. Description : • Residential space on first floor : Area 243.38 Sq. Mtrs.; • Residential Space on Second floor: Area 243.70 Sq. Mtrs. • Reserve Price: ₹ 1,99,20,000/- • Earnest money to be deposited: ₹ 19,92,000/-Date of demand notice: 01.04.2021;Date of possession notice: 16.06.2021 Property No. 6: All the piece & Parcel of G+2 Flr. Row House, bearing No. 8, in

'Coral Villa' in Plot No. 13 to 16. Sector-SSD, Neighbourhood-Shrawan, B/H, Raje Sambhaii Stadium, CIDCO, New Nasik, Dist, Nasik-422 009 standing in the name of Mrs. Maniusha Ganesh Nibe & construction thereon Having Built Up area = 117.00 Sa. Mtr.

Reserve Price: ₹ 47.85.000/- ■ Earnest money to be deposited: ₹ 4.79.000/-Date of demand notice: 01.04.2021;Date of possession notice: 16.06.2021 (Under Symbolic Possession)

Property No. 7:- All the piece & Parcel of Residential Flat No. 502, area admn 83.864 sq. Mtrs., Carpet i. e. 104.83 sq. Mtrs., on 5th Flr. & Allotted open terrace on 6th Flr., in the Bldg, known as 'Shree Ganesh Orrchid Apartment' in Plot No. 37 + 38 + 39. S. No. 38/B. B/H. Wisdom International School, off. Gangapur Road, in Anandvalli Shiwar having area 136.68 Sq. Mtr. Anandvalli, Nasik standing in the name of Mrs. Maniusha Ganesh Nibe

■ Reserve Price: ₹ 66.26.000/- ■ Earnest money to be deposited: ₹ 6.63.000/-Date of demand notice: 01.04.2021;Date of possession notice: 16.06.2021 (Under Symbolic Possession)

Property No. 8:- All the piece and Parcel of Flat No. 402, on 4th Floor, in the building 'Violet' in Bldg. No. 09 (Building No. 06 on Plan) in the building known as 'Dream Citi CHS. Pvt. Ltd.' in plot No. 25, out of Survey Nos. 44/1A + 40/2A/1+2+40/2B/1 to 3 on Agartakali Road, in Agartakali Shiwar, At Agartakali, Nashik-422 006 having area 107.80 Sq. Mtr standing in the name of Mr. Ganesh Ramesh Nibe.

Reserve Price: ₹ 46.41.000/- ■ Earnest money to be deposited: ₹ 4.64.000/-Date of demand notice: 01.04.2021; Date of possession notice: 16.06.2021 (Under Symbolic Possession)

For detailed terms and condition of the sale Please refer to the link provided i.e. https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com OR www.unionba

DATE OF INSPECTION OF ALL THE PROPERTY ON 25TH NOVEMBER, 2022 (With Prior Appointment)

Registration & Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.js

For Further Details Contact: Mr. Sidhartha Mhade, Authorised Officer,

Mob. No. 8980518779 (During office Hours)

Date: 12.11.2022 **Authorised Officer**

Union Bank of India

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client Mr. Dimple Darshankumar Chadha, having partnership firm in the name of Chadha Developers and Promoters, that the property is going to be purchased by my client by virtue of MOU dated 08/11/2022 as executed between them, as more particularly described in the Schedule hereunder and situated at property bearing gat no. 163 having area admg. described in schedule specifically as under at Village Karav, Tal:Ambernath, Dist:-Thane, which is held and standing in the name of Kishor Shantaram Banote, Nita Shantaram Banote, Ramabai Pandhrinath Kadav, Kusum Ramchandra Shelke, Sumitra S. Banote, Suresh S. Banote, Sunil S. Banote, Vasudev S. Banote, Vasanti Ashok Banote, Vasanti Ashok Banote Guardian for minor Bhavika A. Banote, Bhavna A. Banote, Shubham A. Banote. Devidas Mahadu Banote, Sunanda Kashinath Shelke. Pandhrinath Zipru vishe, Jijabai Vasant Desle, Santosh Zipru Vishe, Vandana Bharat Shelke along with the conformity/consent of co-owners, those are owners of

OH-55R-00 Prati out of total land as mentioned in MOU dated 08/11/2022 and as per agreed contentions therein.

Therefore any person(S) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust right of prescription or preemptionor under any agreement or other disposition or under any decree, order or Awardor otherwise claiming howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their site office address - Chadha Residency, Near Gandhkuti, Karav Village, Vangani (W) -421 503 Tal:- Ambernath, Dist-Thane, within period of 15 days (both days inclusive)

of the publication hereof failing which the claim of such person (1) will deemed to have been waived and for abandoned.

	SCHEDULE							
S. NO.	Particulars of Property	Area H-R-Prati	Revenue Assessment Rs=Ps					
1	Gat No.165 Village Karav Tal.: Ambernath, Dist-Thane	1.48.00 0.17.00 (POT Kharaba) out of Purchasing Area 1.10.00	01=59					
	Total Area	1H-65R-00						

Situated at Village Karav, post- vangani, Tal-Ambernath, Dist: Thane. Hence this publication

Date: 10th November 2022 Place : Badlapur

Adv P.R. Raiput Advocate for the Purchaser Office No.5, Jadhav Build, Opp to Domino's Sanewadi Badlapur(W) 421 503 Mobile-9004160033

Date: 11th November, 2022

Place: New Delhi



































जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, हैदरी को-ऑप. हौसिंग सोसायटी (नियो.) आणि श्रीमती कैसर जहा आर. सय्यद यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.१२/बी, बैतुल अब्बास (बी विंग) को-ऑप. हौसिंग सोसायटी (नियो.), हैदरी चौक, नया नगर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेचे मुळ विक्री करारनामा हरविले आहे.

सर्व व्यक्तींना येथे सचित करण्यात येत आहे की. सद इंग्वलेल्या दस्तावेजांच्यो आधारावर कोणताही व्यवहा करू नये. माझे अशील श्रीमती कैसर जहा आर. सय्यव यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांत** आवश्यक पुराव्यांसह दावे मागवित आहेत. विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, हरवलेल्य मागप्रमाणपत्राच्या आधारावर कोणताही दावा नाही आणि असल्यास ते त्याग केले आहे.

एसबीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/0७, जय पुनम नगर को हौ सो लि., दीपव हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे दिनांक १२ ११ २०२३

जाहीर सूचना

आमचे अशील श्रीमती निवेदीता रामजी ज्या फ्लॅंट क्र.२४, २रा मजला, सी विंग, न्यु वसुंधर कोहौसोलि., एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.४९, गाव मागाठाणे तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील नागेच्या मालक आहे, यांच्यावतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे. आम्हाल कळविण्यात आले आहे की, मे. एम.व्ही. कॉर्पोरेशन, विकासक, एक भाग आणि श्री बिजयकुमार गांगुली व श्रीमती सुची गांगुली प्राप्तकर्ते, अन्य भाग यांच्या दरम्यान झालेला दिनांक १९ जानेवारी, १९८४ रोजीचा मुळ करारनामा हरवल

आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस वर नमुद करारनामा/फ्लॅट किंव भागावर विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लासन्स, कायदेशीर हक्क, वहिवाट वापर, करारनामा, तारण, वारसाहक्क, मृत्युपत्र बक्षीस, मालकी हक्क, अधिभार, परिरक्षा, न्यास कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे आदेश किंव हकुमनामा, मूळ अधिकार दस्तावेजांचा ताबा किंव कोणतेही पारिवारीक व्यवस्था/तजवीज, कंत्राट. करारनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणतेर्ह अधिकार, हक्क, हित, दावा किंवा मागणी असल्यार त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप लेखी स्वरुपात सदर सोसायटी किंवा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **पंधरा (१५) दिवसा**र कळवावे. जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास अशा व्यक्तींचे दावा त्याग केलं आहेत असे समजले जाईल आणि त्यांच्य स्वत:च्या इच्छेने सदर फ्लॅटसह व्यवहार करण्यार आमचे अशील मक्त असतील. सदर सचन कालावधी समाप्तीनंतर दावा/आक्षेप प्राप्त झाल्यार विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग केले

दिनांक: १२.११.२०२२ ॲड. राजेश वोर फ्लॅट क्र.३०४, गोराई सहकार कोहौसोलि प्लॉट क्र.६२, गोराई २, बोरिवली (प.) मुंबई-४०००९१

आहेत असे समजले जार्डल

₹10 0101 2 1000

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

(FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LIMITED) Regd. Off.: 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025. CIN: L65100MH1985PLC205386

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30[™] SEPTEMBER 2022

Particulars	Quater Ended	Half Year Ended	3 Months Ended in the Previous Year	Year Ended
Par uculars	30/09/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1. Total income from operations (Net)	2 .26	4 .53	5.11	15.10
(From New Activity, Refer Note 3)				
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(1.28)	(3.18)	0.40	(1.01)
3. Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.28)	(3.18)	0.40	(1.01)
4. Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary & Exceptional items)	(0.95)	(2.35)	0.25	(3.30)
5. Total Comprehensive Income for the period				
[Comprising profit for the period (after Tax				
and Other Comprehensive Income(after tax)	20.95	12.32	11.19	(9.48)
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	252.5
8. Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each)				
Basic : Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
Diluted: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
9. Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)
Diluted: Rs.	(0.03)	(0.06)	0.01	(0.09)

Notes:

- 1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 10/11/2022. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the aforesaid financia results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations
-) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.
- 3) The Income from operations is from new line of activity in the field of Investments. The income from old activity i.e manufacturing of Dyes and Pigments is NIL.
- 4) The Company has deployed major Funds in the Investment in Properties and Deposits, and accordingly is doing its business in the single segement.
- 5) The Figures of the Previous Year have been regrouped / recast wherever necessary

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED (FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LTD)

Place: Mumbai Date: 10/11/2022 NAMRATA JAIN DIRECTOR

विविध ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन:एल२४१००एमएच१९८७पीएलसी०४३९११ नोंदणीकृत कार्यालय: डी-२१/१, एमआयडीसी तारापूर वाया बोईसर, जिल्हा पालघर-४०१५०६, महाराष्ट्र. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७९९.६४	9049.60	99८२.३३	9८५9.88	२४३५.८०	४६२७.८४
इतर उत्पन्न	9८.३४	99.03	99.40	२९.३८	२२.९३	39.3८
एकूण उत्पन्न	८१७.९८	90६२.८३	9993.८३	9८८०.८२	२४५८.७३	४६५९.२२
एकूण खर्च	८२४.०८	90८४.९9	99६२.४२	१९०८.९९	२३७८.१६	88.0088
कर व अपवादात्मक बाबपुर्व नफा / (तोटा)	(६.१०)	(२२.०८)	39.89	(२८.१७)	८०.५७	9८८.७८
अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	-
करानंतर कालावधीकरिता नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(६.१०)	(२२.०७)	२२.६७	(२८.१७)	५८.१६	989.49
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता						
एकत्रित नफा / (तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६.१०)	(२२.०७)	२२.६७	(२८.१७)	५८.१६	989.49
नियोजित लाभांश	-	-	-	-	-	-
अंतरिम लाभांश	-	-	-	-	-	-
करानंतर कालावधीकरिता नफा / (तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)(लाभांशानंतर)	(६.१०)	(२२.०७)	२२.६७	(२८.१७)	५८.१६	989.49
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/ – प्रत्येकी)	४५६.४४	४५६.४४	४५६.४४	४५६.४४	४५६.४४	४५६.४४
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	9004.08	9099.८९	९५०.६१	9004.08	९५०.६१	१०३३.९६
उत्पन्न प्रतिभाग (मुळ)	(0.00)	(0.28)	0.24	(0.39)	٥.६४	9.44
उत्पन्न प्रतिभाग (सौमिकृत)	(0.00)	(٥.२४)	0.24	(0.39)	٥.६४	9.44

टिप: सेबी (लिस्टिंग ॲंण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षा सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात मुंबई स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटक मंडळाच्या आदेशान्वये

विविद ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सुमीश एस. मोदी

व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: ११.११.२०२२ ठिकाण : मुंबई

SKYLINE MILLARS LIMITED Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001.

Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR SIX MONTHS ENDED 30TH SEPT, 2022 (Rs. In Lacs) Quarter Endec Half Year Ended 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 30.09.2022 30.06.2022 30.09.2021 **Particulars** (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) 1 Total Income 25.50 177.57 35.46 67.14 42.98 35.20 110.12 62.66 124.49 2 Total Expenses 3 | Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2) (57.18)(17.48)142.37 (74.66)123.67 82.60 5 Profit / (Loss) before tax (3 - 4) (57.18) (17.48) 142.37 123.67 82.60 (74.66) Tax Expense (Excess)/Short Tax Provision of earlier years (0.22) 6 Total Tax Expense (0.22)82.82 Profit / (Loss) for the period from continuing operations (5 - 6) (57.18)(17.48) 142.37 (74.66) 123.67 Loss from discontinuing operations (3.58) (8.14) 140.15 9 Profit / (Loss) for the period (7 + 8) (19.24)(78.24)119.42 74.68 10 Total Other Comprehensive Income 0.01 (0.12)(0.06)(0.11) 0.07 0.21 1 Total Comprehensive Income for the period (11+12) (58.99)(19.36)140.09 (78.35)119 49 74.89 12 Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each) 402.24 402.24 402.24 402.24 402.24 402.24 3 Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of the previous accounting year 2,358.86 14 Earning per Share (EPS) a) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for continuing 0.21 (0.14)(0.04)0.35 (0.19)0.31 operations) (not annualised) b) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for discontinuing operations) (not annualised) (0.02)(0.01)(0.01)(0.01)(0.01)(0.02)c) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total

(0.16)

(0.05)

(Rs. In Lacs							
Particulars	As at 30.09.2022 (Unaudited)	As at 31.03.2022 (Audited)					
Total Non-Current Assets	329.58	330.12					
Total Current Assets	2,455.03	2,513.53					
Total Assets	2,784.61	2,843.64					
Total Equity	2,682.79	2,761.10					
Total Non-current Liabilities	90.24	57.22					
Total Current Liabilities	11.56	25 27					

2784.61

2843.64

operations) (not annualised)

Total Equity & Liabilities

Place: Mumbai

Date: 11-11-2022

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11th Nov, 2022.

(0.20)

0.34

2) The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind As') prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016

The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment.

4) Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary.

For and on behalf of Board of Directors Skyline Millars Limited Maulik Dave

0.30

0.19

DIN:01448536

ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

सर्वांना येथे सचना देण्यात येत आहे की. मी **श्री. सेल्सर** एस. परेरा यांना फ्लॅट क्र.६०१, न्यु पुष्पराज कोहौसोलि त्रमवार नगर क्र.१, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८: ही जागा श्री. **झहिर अहमद मेहमुद सय्यद,** विक्रेत यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. उपरोक्त फ्लॉट विक्रेत्यांच्या नावे त्यांचे स्वर्गीय बंधु श्री. बशीर अहम मेहमद सय्यद यांच्याकडन हस्तांतरीत करण्यात आले होते कारण त्यांचे व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर सोसायत शेअर्स धारण करण्यासाठी विक्रेत्यास वारसदार नेमले होत आणि उपरोक्त फ्लॅटचे मालक करण्यात आले होते. मं याद्वारे जर कोणाही व्यक्तीस स्वर्गीय श्री. **बशीर अहम** मेहमुद सय्यद यांचे कायदेशीर वारसदार म्हणन टाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. जर कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास आम्ही विक्री करारनामा नोंदणीची प्रक्रिया सुरू करू.

(नियोजित खरेदीदार बी/४. महापालिका इमारत. (गलमोहर) डी.जी. महाजनी पथ, फातिमा चर्चजवळ शिवडी, मंबई-४०००१५ मोबा.:९८६९०४६३५६/९८७०३५०७४।

सही/

श्री. सेल्सस एस. परेर

PUBLIC NOTICE

Office Nos.7 and 8 on 1st Floor in the buildin nown as Shreenath Shopping Centre Premise Co-op. Soc. Ltd., situated at Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai 400056 were transferred in the name of Mr. Vivek Surendranath Juneja S/o. Mr. Surendrana Sundardas Juneja from the name of M/s Bharat Trading Company being the proprieta oncern of Surendranath Juneja H.U.F. though karta Mr. Surendranath Sundardas Juneja After The Demise Of Mr. Surendranat undardas Juneja (expired on 12.06.2008) Surendranath Juneia H.U.F. was dissolved nd hence M/s.bharat Trading Company being he proprietary concern of Surendranath Juneia I.U.F. was also discontinued and the Office Nos.7 and 8 were transferred in thename of /Ir. Vivek Surendranath Juneja.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the bove mentioned property by way of inheritance sale, mortgage, charge, trust, lien, possession gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali Nest), Mumbai 400 067 and also to the above entioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes orward hereafter will be considered as waived and/or abandoned Sd/-

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

PUBLIC NOTICE

lotice is hereby given at large that Origina greement for Sale dated 01/07/1979 made nd entered into between M/s. Srinath vestments Builders (as "the Developer") An Mr. Khimsingh S. Purohit & Mrs. Jasumati K Purohit (as "The Purchasers") and Origina Agreement for sale dated 01/04/1981 made and entered into Between (as "The Vendor Sellers") and M/s. Bharat Trading Compan as "the Purchaser") being the proprietar concern of Surendranath Juneia H.u.f. though arta Mr. Surendranath Sundardas Juneja espect of Office/Room Nos. 7 and 8 on 1 loor in the building known as Shreenat hopping Centre Premises Co-op. Soc. Ltd ituated at Dashrathlal Joshi Road, Vile Parl West), Mumbai 400 056 are lost/misplaced the present owner i.e. Mr. Vive rendranath Juneia

All persons who have any claim, right, titl and/or interest or demands against the lost misplaced original Agreement mentioned bove by way of loss, sale, mortgage, charge rust, lien, possession, gift, inheritance naintenance, lease, attachment or otherwis owsoever is hereby required to make th same known in writing to the undersigned a her address at Shop No.14. Akruti Apartment: Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067, within 14 days from the date hereo otherwise if any claim comes forward hereafted will be considered as waived and/or abandoned Date: 12/11/2022 Sd/-(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड CIN: L99999MH1992PLC066213 नोंदणीकृत कार्यालय: दुसरा मजला, सी-६८, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (पूर्व), मुंबई ४०००५१ भारत वेबसाइट: www.jetairways.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षासाठी स्वतंत्र अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रू. लाखात संपलेली वर्ष ३१.०१.२०२ ३०.०६.२०२ कार्यचलनातून एकूण उत्पन्न कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीनतर) १,३१ २.६६२ १४,४४ (30,228) (39,088) (६,०७८) (१८,९७४) (42.648 . कर पूर्वीच्या कालावधीसाठी (निव्वळ आणि) करं पूर्वाच्या कालाववासाठा (निञ्चळ आणि) किंवा अपवादात्मक बाबीनंतर)निव्वळ नफा/(तोत करं नंतरच्या कालावधीसाठी (निव्वळआणि/ (30, ८२४) (39,088) (३०,५७६ (४३,४७२) (७७,२५४ किंवा अमाधारण बाबीनंतर)नित्वल नफा /(तोरा) (30,628) (39,088) (30,468) (49. 634 (४३,४७२) (७७,२५४ कालावधीसाठी(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न(करानंतर) साठी कालावधी (४३,४७२) ११,३६० (७७,२५४ ११,३६ सर्वंकष नफा/(तोटा) साठी एकुण व्यापक उत्पन्न (३०,८२४) (39.088) (३०,५७६) (88.234) ११,३६ दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकन वायस्यात्रमान राजाय (तुननूर्यायमा आरक्षण वगळून) उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.१०/–प्रत्येकी) (१,६२८,०२२) (१,७३१,६३९ (१,६६१,८०४ (चालू आणि खंडित कार्यचलनासाठी) -मूळ आणि सैमिकृत उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.१०/- प्रत्येकी) (38.38) (१६.७०) (२७.१४) (4.34) (६१.४८) (४६.४४ (चाल आणि खंडित कार्येचलनासाठी) -मूळ आणि सैमिकृत (३८.२७)

सूचना : उपरोक्त ही सेबीच्या (नियम लिलाव व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजकडे दाखल केलेल्या तिमार्ह आणि सहामाहीकरिता आर्थिक परिणामांच्या विस्तृत स्वरूपाचे एक उतारा आहे. सप्टेंबर २०२२चा आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप कंपनीच nttp://www.jetairways.com वर आणि स्टॉक एक्सचेंजचा वेबसाइट www.nseindia.com आणि www.bseindia.com वेबसाइट वर उपलब्ध आहे जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडकरित

(88.88)

(२६.९२)

(६१.४८)

दिनांक: ११ नोव्हांबर, २०२२

(२७.१४)

सही/ आशिष छावछरि संनियंत्रण समितीचे अधिकृत प्रतिनिधी



नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड

सीआयएनः एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४ **नोंदणीकृत कार्यालयः** नेविल्ले हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई–४००००१. **दूर**ः०२२–६६६२०००० वेबसाईट: www.naperol.com ई-मेल: secretarial@naperol.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

एकमेव एकत्रित संपलेली तिमाही | संपलेले अर्धवर्ष | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले अर्धवर्ष | संपलेली तिमाही 30.09.2022 | 30.09.2022 | 30.09.2029 | 30.09.2022 | 30.09.2022 | 30.09.2029 तपशीत अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षाित अलेखापरिक्षाित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ९६६७.०२ 90284.80 80.5003 9099.28 90299.43 ६७५५.४० कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व) 333.49 २८१.५२ ९६५.८६ 324.00 326.88 9098.03 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर 333.49 324.00 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ७२८.९९ 289.46 9894.00 ६९0.८९ 390.03 9840.09 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 484.60 28,80.00 (२९९८,99) 9989.86 4092.28 (90830.00) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) 408.00 408.00 408.00 408.00 408.00 408.00 उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.,१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर) (वार्षिकीकरण नाही) . मूळ 8.89 28.88 92.02 4.38 २५.२४ 9२.६८ 8.89 28.88 24.28

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.naperol.com

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १० नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेडकरित सही / राजीव अरोर

ठिकाण: मुंबई दिनांक: १०.११.२०२२ मख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डीआयएन: ०८७३०२३५

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

दरध्वनी क्र.: ०२२-६ १४०६६६६. **फॅक्स:** ०२२-२३५२१९८०.

ई-मेल:<u>mitesh.manek@vidhifoodcolour.com</u>, वेबसाईट:<u>www.vidhifoodcolour.com</u>

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

VIDHI

(रु.लाखात) संपलेले अर्धवर्ष संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाई संपलेली तिमाई संपलेली तिमाही संपलेली तिमाई ३०.०९.२०२२ ਰਧਾੀਕ ३०.०९.२०२२ 30.09.2029 30.09.2022 ३०.०९.२०२२ 30.09.2029 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षात) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षात) (अलेखापरिक्षित) अलेखापरिक्षात कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा(कर, अपवादात्मक 90048.29 २२८६६.२२ 92009.08 90049.29 २२८६६.२२ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) 9306.00 २७८९.३६ 2009.40 9309.82 2063.26 2002.49 करपर्व कालावधीकरिता निव्वळ नेफा(अपवादात्मव भाणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 9306.00 २७८९.३६ 9309.82 २७८३.२८ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 9880.47 9030.00 २१३०.९४ 9880.49 9023.82 २१२४.८६ कालावधीकरिता एकण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 0.90 नमभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/ – प्रत्येकी) 888.84 888.84 888.84 888.84 888.84 888.84 राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुंसार पूर्नमूल्यांकित राखीव वगळून) 23968.34 २३१२९.२३ उत्पन्न प्रतिभाग (रू.१/ – प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता) 2.00 8.26 2.90 3.08 8.28 2.66 2.00 8.26 2.90 3.08 8.28 2.66

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले.

सदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५

संचालक मंडळाने ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत रु.१९९.७८ लाख सरासरीचे वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता रु.१/- प्रत्येकी भरणा केलेले रु.०.४/

- प्रती समभागाचे (अर्थात ४०%) तृतीय अंतरीम लाभांश घोषित केले आहे. कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कलर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस १०८ नुसार

मागील कालावधी/वर्षाचे आकडे चालु कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संपलेल्या तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कषिं संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com/stock-share-price/vidhi-specialty food-ingredients-ltd/vidhiing/531717 (बीएसई) व https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=VIDHING (एनएसई आणि कंपनीच्या http://vidhifoodcolours.com/investor-relation/financial-results/ वेबसाईटवर उपलब्ध आहे

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरित

सही/-बिपीन एम. माणेक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात श्री. अन्वर मोह. हुसेन मन्सुरी व अब्दुल समद मन्सुरी हे सदनिका क्र.ए-५-५४, ५वा मजला क्षेत्रफळ ७४१ चौ.फु., इमारत क्र.ए-५, ब्रॉडवे ॲव्हेन् म्हणन जात. बॉडवे ॲव्हेन्य ए५ ॲण्ड ए६ को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, ब्रॉडवे ॲव्हेन्यु मिरा रोड (पुर्व) ठाणे-४०११०७, जमीन जुना सर्व्हे क्र.२२५, नवीन सर्व्हे क.५७, गाव पेणकरपाडा, तालुका व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आणि नोंदणी जिल्हा व उपजिल्ह ठाणे यांच्या मर्यादेत असलेली जागा खरेदी करण्याचे नियोजित खरेदीदार आहेत.

प्रथम खरेदीदार अर्थात श्री. गणेश एन. अय्यर व श्रीमर्त <mark>चंद्रा गणेश अय्यर</mark> यांनी सदर सदनिका आर.एन.ए. बिल्डर्स यांच्याकडून दिनांक १ ऑगस्ट, १९९१ रोजीचे नोंदणीकु करारनामामार्फत खरेदी केले होते. तद्नंतर **श्री. गणेश एन** अय्यर यांचे १० सप्टेंबर, १९९८ व श्रीमती चंद्रा गणेश अय्यर यांचे ९ जानेवारी, २००९ रोजी निधन झाले, त्यांचे पश्चात दोन कायदेशीर वारसदार अ) श्रीमती रोहिणी आर अय्यर ऊर्फ रोहिणी रामकुमार, ब) कुमारी रेखा अय्यर ऊर्फ कुमारी रेखा गणेश अय्यर हे आहेत आणि तद्नंत अ) श्रीमती रोहिणी आर. अय्यर ऊर्फ रोहिणी रामकुमा यांनी स्थापित मुखत्यार **कुमारी रेखा अय्यर ऊर्फ कुमारी** रे**खा गणेश अय्यर** यांचे मार्फत आणि **ब) कुमारी रेखा** सखा नेपारा अञ्चर जाय मानता जाति बें) कुमारा रखा अ**ट्यर ऊर्फ कुमारी रेखा गणेश अट्यर** यांनी उपरोक्त सदर सदनिका श्री. फिरोझुद्दीन शेख, श्रीमती निलोफर फिरोझ शेख यांच्याकडे नोंदणीकृत विक्री करारनामाद्वारे विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

आता आमच्या अशिलांना सदर सदनिका समोर दी कॉसमॉ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे. म्हणून स्वर्गीय श्री. गणेश एन. अय्वर व श्रीमती चंद्रा गणेश अय्यर यांचे कायदेशीर वारसदार, नातेवाईक पारिवारीक सदस्य यांना उपरोक्त सदर मालमत्तेवर दाव असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह **७ दिवसा**त

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नम जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व हस्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोर्जा, करारनामा बक्षीम वहिवार उपवहिवार भाडेपदा उपभाडेपदा ताबा गरवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास प्रिया हेणारी कायटेशीर इक लिए पेन्ड्स किंवा अन इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, हित किंवा आश्रेष अमुलगम लगंनी लेखी स्वरूपात मूर्व आवश्यव दस्तावेजी पराव्यांसह सदर सचना प्रकाशन तारखेपासन (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे . कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्या आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पर्ण केल

दिनांक: १२.११.२०२२ ठिकाण: मंब सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस् (ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय ए/२०४. विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस

जाहीर सूचना

लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

. येथे सामान्य जनतेस मोठ्या प्रमाणात सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल श्रीमती मीना दीपक अहिवळे यांच्या सूचनेनुसार त्यांनी खोली क्र.सी-२९ चारकोप (१) शिवतीर्थं कोहौसोलि., प्लॉट क्र.५१६ भारएससी-४५ सेक्टर- ५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०० ०६७ येथे असलेली एक खोली जागा तिचे पती श्री. दीपक बाबाजी अहिवळे यांच्याकडून ताब्यात घेतली आहे आणि उपरोक्त खोलीच्या जागेच्या संदर्भात असलेले भाग प्रमाणपः क्र. ३७ (विशिष्ट क्र. १८१ ते १८५) धारण केले आहे ज्याअर्थी उपरोक्त खोलीची जागा म्हाडा प्राधिकरणा श्री. दीपक बाबाजी अहिवळे यांच्या नावे वाटप केली

आणि ज्याअर्थी श्री. दीपक बाबाजी अहिवळे यांचे दि.२५.१०.२००४ रोजी निधन झाले आणि त्यांच्या कायदेशीर वारसांचे नामनिर्देशन करून अर्थात (१) श्रीमती मीना दीपक अहिवळे (पत्नी), (२) श्री.निखिल दिपक अहिवळे (मलगा) व (३) श्री शभम दीपक अहिवळे (मुलगा) सोसायटी यादीत आणि दीपक अहिवळे याँच्या निधनानंतर, माझ्या अशिलाने सोसायटीच्या सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे आणि सोसायटीने ती खोली माझ्या अशिलांच्या नावे दि.२२.०१.२०१७ रोजी भाग प्रमाणपत्रावरील हस्तांतरण तारखेनुसार हस्तांतरित केली आहे.

आणि ज्याअर्थी वरील नावाच्या मृत व्यक्तीचे दोन कायदेशीर वारस म्हणजे (१) श्री. निखिल दीपक अहिवळे (मुलगा) आणि (२) श्री. शुभम दिपक अहिवळे (मुलगा), दोघांनी दि.०९.०१.२०१७ रोजी नोटरी पब्लिक द्वारे नोंदणीकृत नोटरी क्र.४०१/१७ द्वारे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्रासह एनओसी श्री. मीना दीपव अहिवाळे यांच्या नावे म्हाडाचे एनओसी पत्र प्राप्त करण्यासाठी केवळ त्यांची एनओसी देण्याकरिता कार्यान्वित केले आहे.

वरील मृत व्यक्तीचे वरील कायदेशीर वारस वगळता इतर कोणत्याही व्यक्ती ज्यांना वरील खोलीत हक, हक्क, शीर्षक किंवा कोणत्याही स्वरूपाचे हितसंबंध आहे आणि उपरोक्त गहाण, भेटवस्त, भाडेपड़ी गरसा. विनिमय, शुल्क, धारणाधिकार, विश्वस्त ताबा, सुलभता, संलयक किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांचे आक्षेप जर असल्यास ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात कळवावेत. ज्यामध्ये अपयशी ठरल्यास. अशा व्यक्तींचा दावा, जर असेल तर, माफ केला गेला आहे आणि/किंवा सर्व हेतूंसाठी सोडले असे मानले जाईल.

सही/-आदित्य बी. साबळे, अधिवक्ता उच्च न्यायालय कार्यालय: ५७ए, अजंता स्केअर, मार्केटलेन, बोरिवली कोर्टाच्या पुढे, बोरिवली (प), मुंबई- ४०००९२. दिनांक : ११.११.२०२२ ठिकाण : मुंबई दिनांक: ११.११.२०२२

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public

at large to inform that Mrs. Jagruti P. Thakar and Mr. Pankaj K. Thakar, are the joint owners of Flat No. 302, 'A' Wing, Rachanaa Co-oprative Housing Society Limited C.T.S. No. 368, Opp. M.C.F. Jogger's Park, LaxminaravanTemple Road,Off Eksar Road, Borivali (West), Mumbai 400 092 and as such are the bonfide joint members of the said Rachanaa Co-operative Housing Society holding share certificate No. 007 and bearing distinctive Nos. 031 to 035 (both inclusive) of the said society. In the meantime, it has come to our notice that the Original Share Certificate issued by the society has been lost and misplaced and is not to be traced despite due diligent efforts Therefore Mr. and Mrs. Thakar joint owners of Flat No. 302, wish to apply to the society for the issuance of Duplicate Share Certificate.

Any/All persons having any claim objection in, too, or upon the said Share Certificate, flat, or any part thereof by way of lease, inheritance lien, mortgage, charge e.t.c. and or any objection for the said flat should make he same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially starting therein the exact nature of the such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of publishing of this Notice failing which, any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and Mr. and Mrs. Thakar be entitled to apply for Duplicate Share Certificate without any reference to such claim and/or objection.

Date: 10/11/2022 Place: Mumbai

S. K. Bangera

Secretry Rachanaa Co-operative Housing Society Limited C.T.S. No. 368, axminarayanTemple Road,Off Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092.